PUBLIC NOTICE SUDHIR SHIVRAM PARAB 2. MISS. JUI SUDHII PARAB who are the joint owners of Flat No. G/4 GROUND Floor, SHRÉE GANDHARVARAJ CO-OF HSG. SOC. LTD., B. P. Road, Bhayandar (East), Tal & Dist- Thane-401105 and now they are selling the above said flat to any interested Purchaser or Buye M/S. SHREE GANDHARAVARAJ CONSTRUCTIO COMPANY had sold the said Flat to MR. DILIF KRISHNA CHAVAN by Agreement for sale date 05.04.1987. MR. DILIP KRISHNA CHAVAN had sol the above said Flat premises to MR. VISHWANAT NARAYAN RANJANE by Agreement For Sale date 14.05.1998. MR. VISHWANATH NARAYAN RANJANE had sold the above said Flat premises to 1 MR. SUDHIR SHIVRAM PARAB 2. MRS. BHAK SUDHIR PARAB 3. MISS. JUI SUDHIR PARAB by Agreement For Sale dated 03.12.2019. MRS. BHAKTI SUDHIR PARAB expired on 13.03.2021 at Mumbai. After the death of the deceased, the Society has transferred the said flat in the name of 1. MR SUDHIR SHIVRAM PARAB 2. MISS. JUI SUDHII PARAB in Share Certificate on 10.02.2022 Thereafter, they are became the joint owners of the lat premises. If any person has any objection again my clients over sale of the above said property or regarding legal heirs of the above property throug claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title nterest etc. then such person should raise his/their claims or objection through writte locuments along with proofs thereof to undersigne

for Sale/transfer of property in the name of an Sale/transfer of property, ested Purchaser or Buyer. R.L. Mishra Date: 15/02/2022 Advocate High Court, Mumb 

vithin 14 days from the date of publication of this

considered and then my clients will proceed further

## जाहीर सूचना

येथे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येत आहे की, माइं वर्ष राज राजाः.... रू. ... . . व्यक्तिल श्री बबन रमेश पाटील. हे फ्लॅट क्र. २०३, इमारत क्र १, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.फु. समतुल्य २०.९० चौ.मी. कारपेट क्षेत्र. २रा मजला. अंधेरी टेप व्हिलेज कावेरी कोहीसोलि एसआरए) म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.३१,सीटीएस क्र.१५: येथील बांधकामीत जमिनीचे सर्व भाग व खंड,

टेप व्हिलेज दादाभाई रोड अंधेरी पश्चिम मंबई - xo 94८, येथे अंधेरी टेप व्हिलेज कावेरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे ५ शेअर्सचे दर्शनी मृत्यु रू ५०/- प्रत्येर्क क्रूण दर्शनी मूल्य रु. २५०/- असलेले विशिष्ट क्रमांक १ ते <sup>५</sup> श्री. मनोहर जयसिंग सावंत सदर फ्लॅटचे मालक/कब्जेदा यांच्या वाट्यांची/हक्कांची रीतसर पुर्तता केल्यानंतर, २ जुर्त २००० च्या शेअर सर्टिफिकेट क्र. ७५ (थोडक्यात सदर फ्लॅट ग सोसायटीने जारी केलेले.

दुवर कोणावीदी त्यांकी किंवा त्यांकी किंवा त्यांकींची संघटन किंवा इतर कोणतीही संस्था कोणत्याही अधिकार, शीर्षक . चारस्ये आणि /किंवा दावा करत असल्यास, या मालमत्तेव केंवा त्यावर किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्रीच्या मार्गा भाडेपद्टी, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, भेटवस्त् सुखसोयी, वारसा किंवा इतर कोणतेही व्याज, अशा दाव्याच नेटीस त्यामध्ये दाव्याचे स्वरूप दर्शविणारी आणि त्याच्य ामर्थनार्थ कागदोपत्री पुराव्यासह ती ओळखण्यासाठी पुरेर्श इतर तपशील xo4 संकल्प सिद्धी राम भाव बर्वे मार्ग शॅव हॉटेलजवळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथे कार्यालय ही सूचना प्रथम प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आ ्र गाकडे नोंदवणे आवश्यक आहे.

ज्या कोणासह संबंधित आहे त्यांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. सुनिल पुंडलिक जयभाये हे खालील नुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्तेचे सर्व भाग व खंड सदर मालमत्तेचे मालक/वहिवाटदार/भाडेपट्टाधारव श्री. बबन रमेश पाटील यांचे दावा/अधिकार तजविजीनंत खरेदी करू इच्छित आहेत. जर अन्य कोणी व्यक्ती किंव व्यक्तींच्या संघटना किंवा अन्य इतर संस्था यांना सदर मालमन किंवा भागावर विक्री, भाडेपट्टा, मालकी हक, अधिभार, तारण बक्षीस, कायदेशीर हक्क, वारसा हक्क किंवा अन्य इतर हितबाब कोणताही अधिकार, हक, हित आणि/किंवा दावा असल्या त्यांनी अशा दाव्यांची सचना त्यामध्ये दाव्याचे योग्य स्वरूप नमुद करून कागदोपत्री पुराव्यांसह माझे कार्यालय-४०५ संकल्प सिद्धी, महंत सीआर रोड, विलेपार्ले (पृ.), मुंबई २००५७ येथे सदर सूचना प्रथम प्रकाशनापासून १ देवसांच्या कालावधीत कळवावे. उपरोक्त कालावधीत ज कोणतीही सूचना प्राप्त न झाल्यास किंवा अशा सूचनेसर कोणतेही दस्तावेजी पुरावे जोडलेले नसल्यास असे समजल जाईल की, माझे अशील श्री. सुनिल पुंडलिक जयभाये यांन उपरोक्त मालक/वहिवाटदार /भाडेपट्टाधारक यांचे दावा, अधिकार तजविजीनंतर परंत कोणत्याही प्रकारचे पात्र दाव नसल्यास, जे सदर कालावधीनंतर आल्यास, त्याशिवाय खरेव करण्याचा अधिकार असेल.

**ॲडब्होकेट मुकेश बी. नायना**। आज दिनांकीत १५ फेब्रुवारी, २०२२

**SUNSHIELD** 

तपशील

करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ

नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)

ारणा केलेले समभाग भांडवल

(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती)

मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग

°वार्षिकीकरण नाही) – रु.

मुंबई, १४ फेब्रुवारी, २०२२

(रू.१०/– प्रत्येकी)

करानंतर कालावधी /वर्षाकरिता निव्वळ नफा /(तोटा

कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न

इतर सममाग (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद

पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)

लावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कार्यचलनातन एकण उत्पन्न

#### जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती लिनेट कोलॅक्

यांचे दिनांक २१.१२.२००२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात ब्रायन कोलॅको (मयताचे पती) आणि श्री ब्रायलिन कोलॅको (मयताचा मुलगा) हे कायदेशी वारसदार आहेत. त्यांच्या आयुष्यकाळात त्या फ्लॅर क्र.सी/६०१, क्षेत्रफळ ८५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र ६वा मजला, सन-एन-ड्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कोलीवरी गाव रोड, कलिना सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८, प्लॉट जमीन सब्हे क्र.३०१, हिस्सा क्र.१६, संबंधित सीटीएस क्र.५६३६ नहसूल गाव कोलेकल्याण, तालुका अंधेरी व नोंदण उपजिल्हा मंबई उपनगर (सदर फ्लॅट) या जागेच्या एकमेव मालक होत्या आणि सन-एन-ड्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या सदस्य असल्याने उपरो . सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.०५३ अंतर्गः अनुक्रमांक २६१ ते २६५ (दोन्ही समाविष्ट) धारव रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) शेअर्स (सदर शेअर्स) च्या धारक होत्या. सदर फ्लॅट व सदर शेअर्स हे उपरोत्त कायदेशीर वारसदारांना वारसाहक्काने देण्यात आले. येथे नमुद करण्यात येत आहे की, सदर फ्लॅट सब अधिभारापासून मुक्त आणि अन्य साशंक कारणापास् मृक्त असून स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार आहेत -जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा सदर शेअर्सबाबत परिरक्षा, करारनामा, कंत्राट, कायदेशीर हक्क, अधिभार मालकी हक्क, तारण, भाडेपट्टा, न्यास, वहिवाट, ताबा विक्री, अदलाबदल, बक्षीस, वारसाहक, जप्ती किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंव हित असल्यास त्यांनी आक्षेप/दावाबाबत सर्व आवश्यव इस्तावेजांच्या प्रतीसह सदर सूचना प्रकाशनापासून (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता यांच . कार्यालय-२, १ला मजला, व्ही. टेलर्सच्या वर, कलिन जंक्शन, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५ येथे कळवावेत. जर विहित कालावधी १५ दिवसांत जर आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल आपि सदर फ्लॅट तसेच सदर शेअर्स हे सर्व अधिभारापासू मक्त आहे असे समजले जाईल. सदर सूचन पु प्रकाशनापासून १५ दिवसानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि यापुढे उपरोक्त कायदेश वारमहारांना त्यांच्या रच्छोनमार कोणत्याही खोहीहारा सदर फ्लॅट तसेच सदर शेअर्स विक्री करण्याची मोकळी

दिनांक: १५.०२.२०२२ प्रशांत किसन अडसुले वकील, मुंबई उच्च न्यायाल

#### PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf omy clients i.e. (1) MRS. JANET ANTHONY GOUDINO, & (2) MR NAZARETH ANTHONY GOUDING hat Share Certificate No. 23 having share of Rs. 50/- each, bearing distinctive Nos: 111 to 115 (bot) inclusive) in respect of Flat No. 6 on **First Floor,** Area admeasuring about **585 Sq. Ft. (Built Up)** in the Building **No. G-20** in the Society known as "GARCIA C. H. S. LTD., Dias and Pereira Nagar, situated a revenue Village Umele, Naigaor (W), Tal. Vasai, Dist. Palghar is lost nisplaced and not traceable So, it is hereby requested that if any

person and or institution have found or is in possession or have any claim or right over abovementioned share certificate shall return and o handover the original share certificate or shall raise objection a the address given below, within 14 days from the date of publication o this notice and if fails to do so no claim shall be entertained in future.

Sd/-Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar – 401202. e : Vasai Date:16.01.2022 Place : Vasai

संपलेली

9826

3888

2886

5850

030

33.40

नऊमाही संबंधित नऊमाही

(रु.लाखात, उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त

संपलेली

9984

9984

9066

9009

030

98.08

संचालक मंडळाच्या वतीने व करित

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड

विरेंद्रसिंग बैदवाल

व्यवस्थापकीय संचालक

१६६२

9887

9896

9839

030

960

98.28

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड

Corporate Identity Number: L999999MH1986PLC041612

संपलेली

39.92.2029 30.09.2029 39.92.2020 39.92.2029 39.92.2020 89.03.2029

अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित

488

388

389

030

4.38

**नोंदणीकृत कार्यालयः** १५०१-ए, युनिव्हंसल मॅजेस्टीक, पी.एल. लोखंडे मार्ग, आरबीके इंटरनॅशनल स्कूलच्या मागे, चेंब्र (पश्चिम), मुबई–४०००४३. **द्रः**:२५५५०१३६, **ई-मेलः investorservices@sunshieldchemicals.com** वेबसाईट:www.sunshieldchemicals.com

मागील तिमाही संबंधीत तिमाही

२१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तिमाही

480

309

362

030

4.94

संपलेली

६५५

840

४६२

034

€.23

१. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि

. १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर

रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ (सेबी रेग्युलेशन्स) च्या पुर्ततेनुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षाचे मर्यादित पुर्नविलोकन केले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेर्ल

त्रैमासिक/नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या

www.sunshieldchemicals.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

### **SVA INDIA LIMITED**

CIN: L51909MH1981PLC281775 162 - C. Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 02 Ph no. (O) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855,

Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended

December 31,	2021		
		(Rs. In	Lakh Except EPS)
Particulars	Quarter ended December 31, 2021	Nine months ended December 31, 2021	Quarter ended December 31, 2020
Total income from operations (net)	25.72	147.66	17.63
Net Profit from ordinary activities after tax	-23.9	49.16	-19.61
Net Profit for the period after tax			
(after Extraordinary items)	-23.9	49.16	-19.61
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	-23.9	49.16	-19.61
Equity Share Capital	330.26	330.26	330.26
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs 10/- each) for continuing			
and discontinued operations)			
1. Basic:	-0.72	1.49	-0.59
2. Diluted:	-0.72	1.49	-0.59
NOTES:			

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Company

The said financials results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on February 14, 2022. The same is subjected to Limited Review by the Statutory Aditors.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocate investigating the title of Borivali Raj Kamal CHS Ltd., registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing Registration No. (BOM/WR HSG/TC/1738/1985-86) and having its registered address at Carter Road No. 3 Borivali (Fast), Mumbai 400 066 in respect of the land admeasuring 1690 06 square neters or thereabouts bearing C.T.S No. 321, 321(1 to 10), TPS II, Final Plot No. 52 lying and being situate at Carter Road No. 3, Borivali (East), Mumbai 400 066 a Village – Kanheri, Taluka – Borivali, Mumbai Suburban District along with buildin having two wings standing thereon and more particularly described in the Schedul hereunder written. Society has decided to grant development rights to **M/s Bhaira Developers** and submit its redevelopment proposal to authorities. All persons havin or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the sai property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lie charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trus bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwis are hereby requested to intimate to the undersigned in writing at the addres mentioned below of any such claim accompanied with all necessary and supportin documents within **14 days** from the date of publication hereof, failing which it shall b presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off an the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same.

ALL THAT piece or parcel of land or ground admeasuring 1690.06 sq.mts. togethe with building being Wing A & B, in aggregate having 28 flats and 5 shops occupied b 33 members of **Borivali Raj Kamal CHS Ltd.**, standing thereon situate, lying an being at land bearing C.T.S No. 321, 321(1 to 10), TPS II, Final Plot No. 52, Carte Road No. 3, Borivali (East), Mumbai 400 066 at Village - Kanheri, Taluka - Boriva MSD and having boundaries as under.

SCHEDULE OF PROPERTY

EAST :Bv Road :By CTS No. 324 and 320 WEST NORTH :By CTS No. 323

माझे अशील **श्रीमती दर्गावती अमरनाथ कह**र

या फ्लॅट क्र.१०७, सी विंग, १ला मजला.

श्रीनाथ ज्योती को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड, नवघर फाटक रोड.

नवघर पोलीस ठाणेजवळ. भाईंदर पर्व. जिल्हा

ठाणे-४०११०५ येथील जागेच्या निवासी/मालक

असून यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे

सूचना देण्यात येत आहे. माझे अशील व त्यांचे

पती श्री. अमरनाथ आर. कहर हे सदर फ्लॅट

क्र.१०७, सी विंग, १ला मजला, श्रीनाथ ज्योती

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

लिमिटेड, नवघर फाटक रोड, नवघर पोलीस

ठाणेजवळ, भाईंदर पुर्व, जिल्हा ठाणे-४०११०५ (यापुढे सदर फ्लॅट) या जागेचे मालक आहेत. सदर सोसायटीने अद्यापी त्यांचे सदस्यांना

भागप्रमाणपत्र दिलेले नाही. माझ्या अशिलांचे

पती श्री. अमरनाथ आर. कहर यांचे कल्याण

डोंबिवली, जिल्हा ठाणे येथे दिनांक ०५.०८.२०१९ रोजी निधन झाले, त्यांचे पश्चात

(१) माझे अशील श्रीमती दुर्गावती अमरनाथ कहर (पत्नी), (२) श्री. सुनिल अमरनाथ कहर

(मुलगा), (३) श्रीमती आरती डी. कहर

(मुलगी) व (४) श्रीमती पुनम रुपचंद्र धिवार

(मूलगी) हे कायदेशीर वारसदार आणि वारस

कायद्यानसार प्रतिनिधी आहेत आणि मटर मयत

व्यक्तीचे अन्य कोणीही कायदेशीर वारमदार

गहीत. माझे अशिलंचे पती श्री. अमरना

आर. कहर यांच्या निधनानंतर माझे अशिलांनी

वर नमद त्यांच्या दोन मलांच्या अनमतीने सदर

सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील सदर शेअस

व हित यासह एकत्रित सदर फ्लॅट

हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

तदनसार सोसायटीने माद्ये अशील श्रीमती दर्गावती

अमरनाथ कहर यांच्या नावे मटर फ्लॅट हॅम्तांतर

करून सदर सोसायटीचे सदस्या म्हणून दाखल

जर कोणा व्यक्तीस मयत व्यक्तीचे इतर कायदेशी

वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी यांना कोणतार्ह

दावा. अधिकार. हित असल्यास त्यांनी माझे कार्यालय पत्ता: द्कान क्र.३, तळमजला,

न्य पंचरत्न को हौसोलि., आर.एन.पी.

पार्क, आर.एन.पी. गार्डन समोर, भाईंदर

(पूर्व), ठाणे-४०११०५ येथे सदर सूचना

प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे.

तदुनंतर सदर सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील

सदर शेअर्स व हित आणि सदर फ्लॅटबाबत

ोणताही दावा विचारात घेतला जाणार नार्ह

करून घेतले आहे.

SOUTH :Bv CTS No. 317 Sd/- Satish G. Dedhia, Advoca B3/406 Hari Om Apartment, behind Vijay Sales Place: Mumbai Borivali (West), Mumbai- 400092, Mobile: 9324085826

## PUBLIC NOTICE

SHRI CHANDRAKANT DAMODAR RAJPURKAR Owner of Flat No 7/518, The City End CHS Ltd. Room No. 518, 4th Floor, Old MHE Colony, Gorai Road, Borivali (West), Mumbai- 400091, & holding Share Certificate No. 38, Distinctive Nos. 186 to 190, which has been reported lost/ misplaced. If anyonhaving any claim/ objection should contact to the society secretary within **15 days.** Thereafter no clair will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate

For The City End CHS Ltd Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 15/02/2022

By this Notice, Public in general is informed that Late Mr. Bhavanbhai Dayabhai Mistry alias Vala, member of the Jai Meera Co-operative Housing Society Ltd. and co-owner of Flat No. A/701, Mira Apartment, Opp. Green Court Club, Hatkesh, Mira Road (East), Dist. Thane, died ntestate on 6/10/2020. Mrs. Manjulaber Bhavanbhai Mistry alias Vala is claiming transfer of the undivided shares and interest i e capital / property of the society belonging t he deceased being wife, co-owner and legal he of the deceased with no objection of other lega neirs of the deceased. Claims and objections ar hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the undivided shares and interests belonging to the deceased. The claimants objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the undivided shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased and thereafter any claim or objection

PUBLIC NOTICE

vill not be considered. Sdf-K. R. TIWARI (ADVOCATE), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107.

PUBLIC NOTICE Late Mr. Khimji Arjun Mange (Bhanushali) member of the Piyush Shantinagar Co-operativ Housing Society Ltd. and owner of Flat No. 002, Bldg. No. C-14, Sector-2, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane, died intestate or 22/06/2020 Mrs. Mamihai Khimi Bhanushali is claiming transfer of shares and interest in the capital / property of the society longing to the deceased, being wife and one o the legal heirs of the deceased with no objection of other legal heirs of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the shares and interests. The claimants /objectors may inform to undersigne within period of **15** days from the publication o this notices failing which the society wil transfer the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased and thereafter any claim or objectio will not be considered.

K. R. TIWARI (ADVOCATE), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107.

# TIMEST (INDIA) LTD.

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१

नोंद. कार्या.: युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. द्र.:६२२३१६६७ ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							(रु.लाखात)
अ.			संपलेली तिमाही		संपलेली का	संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७३८.१४	१७२४.७२	३७१.३७	५२४७.९७	986.03	१५९३.११
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	३६९.९४	३४१.१५	१२०.६७	८७२.३७	२९५.३१	५६०.४५
₹.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३६९.९४	३४१.१५	१२०.६७	८७२.३७	२९५.३१	५६०.४५
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२६७.३८	२५९.३६	८६.३८	६४२.७१	२२७.००	४०९.९६
١.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न, कराच्या एकूण	२६७.३८	२५९.१६	८६.५०	<b>६४२.३</b> १	२२७.३६	४०९.१६
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार						
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	२५३९.७३
9.	भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१०/- प्रती)	३७३.१२	३७३.१२	३७३.१२	३७३.१२	३७३.१२	३७३.१२
ι.	उत्पन्न प्रतिभाग						
	अ. मूळ	३.११	४.९८	٧.७४	१०.९९		
	ब. सौमिकृत	३.११	४.९८	٧.७४	१०.९९		

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपर्लल्या ततीय तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपर्लल्या ततीय तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या (www.apollofinvest.com) वेबसाईटवर

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ व कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१६ अन्वयं

विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

मिखील इन्नानी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन:०२७१०७४९

# जाहीर सूचना

## NATIONAL

(Rakhi Gupta)

# नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: कार्यालय क्र.२१३, २१४ व २१५, २रा मजला, हब टाऊन सोलारिस,

एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. दरध्वनी क्र.:०२२-६७६६९९९/२८३११५५५, फॅक्स क्र. ०२२-६७६६९९९८, ई-मेल: info@nationalplastic.com, वेबसाईट: www.nationalplastic.com सीआयएन: एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात)

1			संपलेली तिमाही		संपलेले १	संपलेले वर्ष	
अ.	तपशिल	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१
क्र.		(अलेखापरिक्षात)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षात)	(लेखापरिक्षित)
۶.	एकूण उत्पन्न	२४६३.५१	२०१४.७०	२३७५.६१	५५८८.४६	४६०५.४९	७७८०.९१
٦.	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	११८.०६	७३.३३	२०२.०५	१३४.१८	५४.२८	१४६.२६
₹.	अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	-
٧.	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	११८.०६	७३.३३	२०२.०५	१३४.१८	५४.२८	१४६.२६
ч.	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	११८.०६	७३.३३	२०२.०५	१३४.१८	५४.२८	२३७.६२
κ.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	११८.०६	७३.३३	२०२.०५	१३४.१८	५४.२८	२४४.०७
<b>9.</b>	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती भाग)	९१२.९६	९१२.९६	९१२.९६	९१२.९६	९१२.९६	९१२.९६
८.	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)						
	अ. मूळ	१.२९	0.2.0	२.२१	१.४७	0.48	२.६०
L	ब. सौमिकृत	१.२९	03.0	२.२१	१.४७	0.48	२.६०
1-0-	_						

## १. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबन आहे. ज्यांनी अपात्र अहवाल नमुद केले आहे. पुर्नविलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंज आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदर एकमेव वित्तीय निष्कर्षाचे अहवाल हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ तसेच कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ प्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

कंपनी प्लास्टीक मोल्डेड व एक्स्ट्रडेड वस्तू व पीव्हीसी मॅटस् उत्पादन व्यवसायात कार्यरत आहेत.

४. सदर निष्कर्ष कंपनीच्या www.nationalplastic.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

नॅशनल प्लास्टिक इंडस्टिज लिमिटेडकरिता

परेश व्ही. पारेख

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००४३२६७३

## सिन्नर बिडी उद्योग लिमीटेड

रजि. ऑफिस. 62, 2 रा मजला, 217, पारेख, महेल, लेडी जमशेदजी रोड, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई 400016 Email- investor@sinnarbidi.com website- www.sinnarbidi.com Ph. 0253-2594231, Fax-0253-2595698 CIN-L16002MH1974PLC017734

31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीचे व नजमाहीचे अलेखा परिक्षित स्वतंत्र व एकत्रीत वित्तीय निष्कर्ष

							रूपये लाखात	
अनु	तपशिल		स्वतंत्र		एकत्रीत			
क्रमांक		आर्थिक वर्षातील	संपलेले तिमाहि	चालु आर्थिक	आर्थिक वर्षातील	संपलेले तिमाहि	चालु आर्थिक	
				वर्षातील संपलेले			वर्षातील संपलेले	
				सहामाही			सहामाही	
		31.12.2021	31.12.2020	31.12.2021	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	
		अलेखा परीक्षीत	अलेखा परीक्षीत	अलेखा परीक्षीत	अलेखा परीक्षीत	अलेखा परीक्षीत	अलेखा परीक्षीत	
1	कामकाजातून झालेले उत्पन्न	135.61	103.58	376.31	135.61	103.58	376.31	
2	करापूर्वी कालावधीसाठी नफा /(तोटा)	3.99	(7.94)	(9.82)	3.99	(7.94)	(9.82)	
	(अपवादात्मक बाबीपूर्वी)							
3	करापुर्वी कालावधीसाठी नफा /(तोटा)	3.99	(7.94)	(9.82)	3.99	(7.94)	(9.82)	
	(अपवादात्मक बाबीनंतर)							
4	करानंतर कालावधीसाठी नफा /(तोटा)	3.34	(5.03)	(11.08)	3.34	(5.03)	(11.08)	
	(अपवादात्मक बाबीनंतर)							
5	कालावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा) आणि इतर व्यापक	3.37	(5.00)	(11.03)	3.37	(5.00)	(11.03)	
	उत्पन्न असलेल्या कालावधीसाठी एकूण कमालीदार उत्पन्न							
6	सम भाग भांडवल	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00	
7	राखीव पुर्नमुल्यांकित राखीव वगळून, (ताळेबंदानुसार)	-	-	-	-	-	-	
8	ईपीएस (भाग रु 5/- प्रत्येकी)							
	अ) पायाभूत	0.84	(1.25)	(2.76)	0.84	(1.25)	(2.76)	
	ब) सौमिकृत	0.84	(1.25)	(2.76)	0.84	(1.25)	(2.76)	

टिप – वरिल तिमाही व वार्षिक आर्थिक वित्तीय निष्कर्ष सारांश हा स्टॉक एक्वेंजला सेबि नियम 2015 नियमन 33 अन्वये सादर केला आहे. पूर्ण स्वरूपातील तिमाही व वार्षिक स्वतंत्र आर्थिक वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्चेंजच्या वेब साईटवर www.bseindia.com व कंपनीच्या वेबसाईट www.sinnarbidi.com वर उपलब्ध आहे.

> संचालकमंडळाचे आदेशान्वये सिन्नर बिडी उद्योग लि., करित

ठिकाण :- नाशिक दिनांक :- 14 फेब्रुवारी 2022

माधव देशपांडे पूर्णवेळ संचालक व सि.एफ.ओ डि आय एन : 00238917

निर्भय आर. दुबे वकील उच्च न्यायालय ठिकाण: भाईंदर दिनांक: १५.०२.२०२२

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२२

Bang Overseas Limited

CIN: L51900MH1992PLC067013 Regd. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. Tel No.: (022) 2288 4728; Website: www.banggroup.com; Email Id: cs@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970 Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Nine Months and Quarter Ended 31st December, 2021.

Rs. in Lacs (Except for per share da										er share data)		
	Standalone						Consolidated					
	Quarter Ended		Nine Months Ended Yea		Year Ended	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended	
Particulars	31.12.2021							30.09.2021				
	Unaudited			Unaudited		Audited		Unaudited				Audited
Total income from Operations	2,444.24	1,861.87	1,977.08	5,651.19	3,465.90	6,174.08	2,644.96	1,860.57	1,994.09	5,949.37	3,529.23	6,242.53
Net Profit / (Loss) before Tax												
(Before Exceptional and Extraordinary Items)	140.54	23.78	(57.71)	259.35	(31.78)	76.53	146.28	95.30	(39.88)	360.62	9.56	93.58
Net Profit / (Loss) before Tax												
(After Exceptional and Extraordinary Items)	140.54	23.78	(57.71)	259.35	(31.78)	76.53	146.28	95.30	(39.88)	360.62	9.56	93.58
Net Profit / (Loss) after Tax												
(After Exceptional and Extraordinary Items)	170.42	2.37	106.03	270.29	2.70	124.51	174.57	48.50	121.25	340.87	37.91	139.78
Other Comprehensive Income	-	-	-	-	-	2.81	-	-	-	-	-	2.81
Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after												
Tax and other comprehensive income after Tax)	170.42	2.37	106.03	270.29	2.70	127.32	174.57	48.50	121.25	340.87	37.91	142.59
Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00
Reserves (Excluding Revalution Reserves as per												
Balance Sheet of previous Year)	-	-	-	-	-	6,857.74	-	-	-	-	-	7,812.76
Earnings Per Share (of 10 each) (in Rs.)												
(a) Basic	1.26	0.02	0.78	1.99	0.02	0.92	1.29	0.36	0.89	2.51	0.28	1.03
(b) Diluted	1.26	0.02	0.78	1.99	0.02	0.92	1.29	0.36	0.89	2.51	0.28	1.03

Place: Mumbai

1) The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 14th February, 2022. The statutory auditors have carried out a

limited review of the results as per Regulation 33 of SEBI (Listing Oblgations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 2) The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2021 filed with stock exchange to Regulation 33 of the SEBI (Listing Oblgation

and Disclosure Requirements) Regulations, 2015. 3) The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on

the Company's website (www.banggroup.com) 4) Figures of the previous period have been regrouped/rearranged wherever necessary/practicable to conform to the current presentation

For Bang Overseas Limited

Brijgopal Bang Chairman & Managing Director (DIN : 00112203) Date: 14th February 2022